



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक ४४] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २९-डिसेंबर ५, २०१८/अग्रहायण ८-१४, शके १९४०[पृष्ठे २, किंमत : रुपये ८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ—अमरावती विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १७३.

अध्यक्षा, नगर पंचायत, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६.

क्रमांक नपंम-प्रवि-६६७-२०१८-:—

महागांव नगर पंचायतीने तिच्या सर्व साधारण सभेचा ठराव क्रमांक १२, दिनांक ०५-०४-२०१८ अन्वये महागांव नगर पंचायतीच्या दिनांक ८ एप्रिल, २०१५ रोजी गठीत झालेल्या नगर पंचायत क्षेत्रासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ व २३ (१) अन्वये विकास योजना तयार करणेचा इरादा जाहीर केला.

महागांव नगर पंचायत क्षेत्रामध्ये येणाऱ्या व ज्यासाठी विकास योजना तयार करावयाची आहे, त्या क्षेत्राचा नकाशा नगर पंचायतच्या कार्यालयात कार्यालयीन वेळीत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ व २३ (२) अन्वये नागरिकांना पाहण्यासाठी खुला ठेवला आहे.

ज्या नागरिकांनी नियोजित विकास योजनेसंबंधी काही सूचना अगर हरकती असतील त्यांनी हि अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल, त्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांचे आत त्यांच्या सूचना व हरकती महागांव नगर पंचायतकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात म्हणजे उक्त अधिनियमाच्या कलम २३ (१) अन्वये नगर पंचायत त्यांचा योग्य तो विचार करेल.

महागाव :
दिनांक ०२ नोव्हेंबर, २०१८.

सौ. सरस्वतीबाई श्रीराम राजनकर,
अध्यक्षा,
नगर पंचायत, महागांव.

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १७४.

BY PRESIDENT, NAGAR PANCHAYAT

MAHARASHTRA REGIONAL & TOWN PLANNING ACT, 1966 .

No. NPM-DP-668-2018.—

The Mahagaon Nagar Panchayat by its General Body Resolution No. 12, Dated 05-04-2018 has declared intention to prepare Development Plan for Nagar Panchayat area under Section 21 & 23 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

A Copy of paln showing the area for which the Development Plan is to be prepared is kept open for inspection of the public on all working days during office hours at the office of the Mahagaon Nagar Panchayat as required under Section 23 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Suggestions or Objections, if any should be communicated in writing within 60 (Sixty) days from the date of publication of Nagar Panchayat intention in the *Maharashtra Government Gazette* shall be considered by the Mahagaon Nagar Panchayat as required by Section 23 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Mahagaon :

Dated the 2nd November, 2018.

SARASWATIBAI SHRIRAM RAJANKAR,

President,

Nagar Panchayat, Mahagaon.